


तीन सोप्या पायऱ्याः तुमच्या भविष्याला आणि कुटुंबाला सुरक्षित करा



फक्त 18 रुपये प्रतिदिवसापासून सुरुवात करा!
#बचत18

1 जीवन विमा

प्रधान मंत्री जीवन ज्योति विमा योजना



गुंतवणूकीची वयोमर्यादा : 18-50 वर्षे

कव्हर ची रक्कम : ₹ 2 लाख रुपये

प्रीमियम : ₹ 436 प्रति वर्ष

2 अपघात विमा

प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना



गुंतवणूकीची वयोमर्यादा : 18-70 वर्षे

कव्हर ची रक्कम : मृत्यु/पूर्ण अपंगत्व : ₹ 2 लाख
आंशिक अपंगत्व : ₹ 1 लाख

प्रीमियम : ₹ 20 प्रति वर्ष

नाव नोंदणी करण्याची पद्धत:

1. तुमचे खाते असलेल्या तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या.
2. दोन्ही विमा योजनांचे फॉर्म मागा.
3. फॉर्ममधील आवश्यक माहिती भरा जसे की तुमचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, आधार क्रमांक आणि नॉमिनीबद्दल माहिती (नाते, आधार क्रमांक, जन्मतारीख, पत्ता)
4. फॉर्मवर स्वाक्षरी करा आणि जमा करा
5. पावती घ्या आणि ती नीट तपासून घ्या



FinanceForward2050

Building a Financially Inclusive World

स्वप्नांचा प्लान (एस आई पी)

महागाई वर मात करण्याचा
सुरक्षित मार्ग

गुंतवणूक करा
₹ 500/-
प्रति महिना

10 वर्षात : 1.2 लाख
20 वर्षात : 5 लाख
30 वर्षात : 17.7 लाख

@12% प्रतिवर्ष

गुंतवणूक करा
₹ 3000/-
प्रति महिना

10 वर्षात : 7 लाख
20 वर्षात : 30 लाख
30 वर्षात : 1.1 कोटी

@12% प्रतिवर्ष

**जितकी जास्त रक्कम, तितका जास्त वेळ,
तितका जास्त फायदा!**

स्कीम : निफ्टी 50 इंडेक्स फंड-ग्रोथ स्कीम

रक्कम : किमान ₹ 500 प्रति महीना

कालावधी : किमान दहा वर्षे; प्रयत्न करा की तुम्ही
वयाच्या 60व्या वर्षापर्यंतचे प्लॅन घ्या

नाव नोंदणी करण्याची पद्धत:

1. तुमचे खाते असलेल्या तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या. तुमची बँक ह्या गुंतवणूकीची सुविधा देत नसल्यास, तुमच्या जवळच्या म्युच्युअल फंड कार्यालयाला भेट द्या (एसबीआय/आयसीआयसीआय/एचडीएफसी/एक्सिस).
2. तेथे एसआयपी उघडण्यासाठी असलेले सर्व फॉर्म मागा
3. त्यांना स्कीमचे नाव, रक्कम आणि कालावधी सांगा आणि फॉर्म भरण्यासाठी मदत मागा.
4. सर्व आवश्यक कागदपत्रे आणि फॉर्म जमा करा
5. तुमच्या कुटुंबातील सदस्याला "नॉमिनी" अवश्य बनवा
6. सुरु केलेल्या योजनेची सर्व माहिती तुमच्या मोबाईल नंबरवर येत राहील — पहिला संदेश येण्यासाठी 10-15 दिवस लागू शकतात.

आवश्यक कागदपत्रे:

1. 1 पासपोर्ट साईज फोटो
2. आधार कार्ड (मूळ आणि फोटोकॉपी)
3. तुमच्या बँकेचे चेकबुक
4. पॅन कार्ड (तुमच्याकडे असल्यास) (मूळ आणि फोटोकॉपी)

म्युच्युअल फंड सुरक्षित असले तरी यामध्ये रिटर्नची काही गॅरंटी नसते.
दीर्घकाळापर्यंत बचत करून तुम्ही शेअर बाजारातील चढ-उतारांचा धोका टाळू शकता.